



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-ब

वर्ष १०, अंक ५६]

मंगळवार, एप्रिल २३, २०२४/वैशाख ३, शके १९४६

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १८०

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

### गृहनिर्माण विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०२४.

### अधिसूचना

#### महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.

क्रमांक नियुक्ती-२०२४/प्र.क्र.१३/गृनिभू.— ज्याअर्थी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (१९७७ चा महा.२८) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा करण्यात आला आहे.) च्या कलम १८ अन्वये पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांची (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त मंडळ” असा करण्यात आला आहे.) स्थापना केली आहे, —

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या मते जनहितार्थ उक्त प्राधिकरण व मंडळांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरण मंडळांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक वाटल्यामुळे सदर अधिनियमाच्या कलम १८ अन्वये शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांची अंशकालीक सभापती, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली होती ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरण व मंडळांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य यांना उक्त अधिनियमाच्या कलम ९ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या नावे, आपल्या सहीनिशी लेखी राजीनामा देता येईल, आणि त्याच्या स्वीकृतीनंतर सदर पद रिकामे होईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या तरतुदीनुसार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेला राजीनामा स्वीकृत करण्यात आला आहे.

त्याअर्थी, श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, अंशकालीक सभापती, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अजित कवडे,  
शासनाचे उप सचिव.

**HOUSING DEPARTMENT**

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 23rd April 2024.

**NOTIFICATION**

MAHRASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT ACT, 1976.

No. Niyukti-2024/C.R.13/Grunibhu.— Whereas, the Pune Housing and Area Development Board (hereinafter referred to as “the said Board”) had been established under section 18 of the Maharashtra Housing and Area Development Act, 1976 (Mah. XXVIII of 1977) (hereinafter referred to as “the said Act”),—

And whereas, in exercise of the powers conferred by section 18 of the said Act, and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra had appointed Shri Shivajirao Dattatray Adhalrao Patil as Part-time Chairman, Pune Housing and Area Development Board ;

And whereas, under provisions of section 9 of the said Act, The President, Vice-President or any non-official member may at any time resign his office by writing under his hand addressed to the State Government, and upon the acceptance thereof, the office of member shall become vacant ;

And whereas, in exercise of the powers conferred under section 9, the resignation of Shri Shivajirao Dattatray Adhalrao Patil has been accepted by the Government of Maharashtra.

Now, therefore, hereby terminates the appointment of Shri Shivajirao Dattatray Adhalrao Patil, Part-time Chairman, Pune Housing and Area Development Board.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

**AJIT KAWADE,**  
Deputy Secretary to Government.